

सन २०१५-१६ वर्षाकरीता आदिवासी उपयोजनेच्या ५ %  
निधी पालघर जिल्ह्यातील बोईसर व पास्थळ  
ग्रामपंचायतींना वितरीत करण्याबाबत..

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग,**  
**शासन निर्णय क्र. पेसाअ- २०१५/प्र.क्र. १६६ / का. १७,**  
**मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,**  
**मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई- ४०० ०**  
**दिनांक : ११ नोव्हेंबर, २०१६**

**वाचा :** १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.पेसाअ-२०१५/प्र.क्र.१६६/का.१७,  
दिनांक ३०/०९/२०१५.

२) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव यांचे पत्र क्र. RB/DB/ e-13012 (1)(2015)

5 % Devolution TSP Fund/Washind GP/1454, दि. २८ ऑक्टोबर, २०१६

**शासन निर्णय :-**

पालघर जिल्हा परिषदे अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना सन २०१५-१६ वर्षाकरीता आदिवासी उप योजनेच्या ५ % निधी वितरीत करण्यास संदर्भाधिन क्र.१ वरील शासन निर्णय, दि. ३०/०९/२०१५ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. तथापि, बोईसर व पास्थळ या ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने, या दोन्ही ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात आलेला नाही. मा. राज्यपाल महोदयांच्या दि.१३/४/ २०१४ च्या अधिसूचनेन्वये त्यांच्या दि. ३० ऑक्टोबर, २०१४ च्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करून आदिवासी उप योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेला ५ % निधी आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींना सन २०१५-१६ चा निधी एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत करावा किंवा आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत करावा याबाबत मा. राज्यपाल महोदय यांच्या कार्यालयाचे मार्गदर्शन मागविले असता, मा. राज्यपाल महोदयांचे सचिव यांनी त्यांच्या संदर्भ क्र.२ वरील दि.२८/१०/२०१६ च्या पत्रान्वये सदरच्या ग्रामपंचायतींना आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वितरीत करावा, असे कळविले आहे. त्यानुसार बोईसर व पास्थळ या ग्रामपंचायतींना खालील तक्त्यात स्तंभ-८ मध्ये दर्शविल्याप्रमाणे RTGS प्रणालीद्वारे थेट निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	जिल्हा	पंचायत समिती	ग्रामपंचायत	गावांची संख्या	एकूण लोकसंख्या	आदिवासी लोकसंख्या	७०% प्रमाणे अनुज्ञेय असलेला निधी (रुपयात)
१	२	३	४	५	६	७	८
१	पालघर	पालघर	बोईसर	१)बोईसर	३६,१५१	६३६	२,६०,६०५/-
				२)काटकरपाडा	११,३५८	१,२३४	५,०५,६४१/-
				३)दांडीपाडा	८,९३२	१,७१२	७,०१,५०६/-
		पालघर	पास्थळ	१) पास्थळ	१८,१९४	९६५	३,९५,४१६/-
				२)सालगाव	२,३७९	७५	३०,७३२/-

३. सदरचा निधी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेने त्याअंतर्गत येणाऱ्या आदिवासी गाव/वस्ती/वाडया/पाडे यांच्या लोकसंख्येचा प्रमाणात खर्च करावा तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व बाबनिहाय खर्चाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांचेमार्फत या विभागास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१६१११५११५२४५६९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रभाकर बा.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) सचिव, ग्राम विकास व पंचायत राज, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई
- २) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- ३) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- ४) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई
- ५) जिल्हाधिकारी, पालघर

- ६) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर
- ८) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू व जव्हार
- ९) महासंचालक, यशदा, पुणे
- १०) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, पालघर
- ११) जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा पालघर
- १२) गट विकास अधिकारी, पंचायत समिती पालघर. (त्यांनी या शासन निर्णयाची प्रत त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोईसर व पास्थळ ग्रामपंचायतींचे सरपंच/अध्यक्ष, ग्रामसभा कोष समिती, बोईसर व पास्थळ यांना उपलब्ध करून द्यावी.)
- १३) मा. सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई -३२
- १४) सर्व उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई -३२
- १५) लेखाधिकारी, रोख शाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- १६) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- १७) कक्ष अधिकारी, का.२ व का.६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- १८) निवड नस्ती (का.१७)